

नागपूर महानगरपालिका, नागपूर

(जनसंपर्क विभाग)

प्रसिद्धी

पत्रक

ता. २४ जानेवारी २०१९

मुलभूत सुविधांसंबंधी
अडचणी तातडीने दूर

करा :

महापौर नंदा जिचकार

महापौर आपल्या दारी : धरमपेठ झोनमधील

प्रभाग १२ व १३ मधील समस्यांचा घेतला

आढावा

नागपूर,ता. २४ : शहरातील नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, परिसरात स्वच्छता राखली जावी तसेच इतर मुलभूत सुविधांसंबंधी येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करण्यात याव्यात, यासाठी योग्य कार्यवाही करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत गुरूवारी (ता. २४) महापौर नंदा जिचकार यांनी धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ व १३ चा दौरा करून नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाच्या सदस्या माया इवनाते, आरोग्य समिती सभापती मनोज चापले, धरमपेठ झोन सभापती प्रमोद कौरती, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक अमर बागडे, हरीश ग्वालवंशी, निशांत गांधी, नगरसेविका वर्षा ठाकरे, डॉ. परिणिता फुके, रुतिका मसराम, दर्शनी धवड, सहायक आयुक्त विजय हुमने, धरमपेठ झोनचे सहायक आयुक्त महेश मोरोणे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२ व १३ मधील भरत नगर, फ्रेन्ड्स कॉलनीमधील आकार नगर, प्रेरणा कॉलनी, प्रेरणा नगर, गंगा नगर, दाभा येथील गणेश नगर, हजारीपहाड येथील गायत्री कॉलनी, डागा लेआऊट, सुदाम नगरी गवळीपुरा, पांढराबोडी या ठिकाणी भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

प्रारंभी महापौर नंदा जिचकार यांनी धरमपेठ झोनच्या विविध विभागांची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. अमरावती मार्गावर असलेल्या कचरा घरातील कचरा

रस्त्यावर येऊ नये यासाठी प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक उपायांची महापौर नंदा जिचकार यांनी पाहणी केली. फ्रेन्ड्स कॉलनीमधील आकार नगरमध्ये नियमित स्वच्छता होत नसल्याची तक्रार यावेळी नागरिकांनी केली. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत सर्वत्र स्वच्छता राखली जावी यासाठी सर्वस्तरातून प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे जबाबदारीने काम करून स्वच्छतेबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. प्रेरणा नगर, गंगा नगर परिसरात पिण्याचे पाणी नियमित येते; मात्र पहाटे चार वाजताच पुरवठा होत असल्याने गृहिणींना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे परिसरात पाण्याची वेळ बदलविण्याच्या नागरिकांच्या मागणीवर त्वरित कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

दाभा येथील गणेश नगर परिसरात असलेल्या नाल्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांचा सामना करावा लागतो. पावसाळ्यात नाल्यालगतच्या घरांमध्ये पाणी जात असल्याने येथे आवश्यक ती कार्यवाही करणे तसेच नागरिकांना ये-जा करण्यासाठी नाल्यावर पादचारी मार्ग निर्माण करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी निर्देश दिले.

हजारीपहाड येथील गायत्री कॉलनी परिसरातील नाल्याला सुरक्षा भिंत करणे व वस्तीलगत जाणाऱ्या नाल्याला सुरक्षा भिंत तयार करण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली. यासोबतच पांढराबोडी परिसरातही नाल्याची भिंत खचली असल्याची तक्रार नागरिकांतर्फे करण्यात आली. यासंबंधी विषयांचा प्रश्न पूर्णतः सोडविण्यासाठी ४ फेब्रुवारीला धरमपेठ झोनमध्ये होणाऱ्या पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या 'जनसंवाद' कार्यक्रमात संबंधित समस्या मांडण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले.

डागा ले-आउट येथील उद्यानालगत असलेल्या नाल्यातील कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी व डासांचा प्रदुर्भाव आहे. त्यामुळे नाल्याची सफाई त्वरित करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. परिसरासह वस्तीलगतच्या नाल्यांची सफाई त्वरित करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना दिले. सुदाम

नगरी गवळीपुरा भागात गायी-म्हशी रस्त्यावर बांधण्यात येतात. शिवाय सर्वत्र शेण होत असल्याने परिसरात दुर्गंधी असते. रस्त्यावर जनावरे बांधून होत असलेले अतिक्रमण त्वरित हटविणे व शेणामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल तातडीने कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.